

योजनांतर्गत तरतूद वितरण २००७-२००८
"अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम"

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२००७/प्र.क्र.१९/का.७

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- २० सप्टेंबर, २००७

वाचा :- शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्रमांक:बीयुडी-२००७/प्र.क्र.१९/का.७,
दिनांक २० सप्टेंबर, २००७.

शासन निर्णय :- उपरोक्त दिनांक २० सप्टेंबर, २००७ च्या आदेशान्वये त्यासोबत जोडलेल्या विवरणपत्राप्रमाणे पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध होत असलेली अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रमाची एकूण रु.११,७८,६१,०००/-एवढ्या तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे करण्यात येत आहे.


२. सदर तरतूद संगणक वितरण प्रणालीद्वारे वितरित करून सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांच्या अधिनस्त खर्च करण्यासाठी ठेवण्यात येत आहे. ही तरतूद पुढील कॅश फ्लो प्रमाणे खर्च करण्यात यावी.

(रुपये हजारात)

सप्टें-०७	ऑक्टो-०७	नोव्हें-०७	डिसें-०७	जाने-०८	फेब्रु-०८	मार्च-०८	एकूण
३९३००	०	०	३९३००	०	०	३९३६१	११७८६१

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २००७०९२०१७४२३८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने.


(वि. स. ठाकूर)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे/नाशिक/धुळे/पुणे/अहमदनगर/अमरावती/
यवतमाळ/ चंद्रपूर/ नंदूरबार/औरंगाबाद/नांदेड/गडचिरोली.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, ठाणे/नाशिक/धुळे/पुणे/ अहमदनगर/
अमरावती/ यवतमाळ/चंद्रपूर/ नंदूरबार/औरंगाबाद/नांदेड/गडचिरोली.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई. (जल-२०)

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/नाशिक/धुळे/पुणे/अहमदनगर/अमरावती/यवतमाळ/चंद्रपूर/
नंदूरबार/ औरंगाबाद/नांदेड/गडचिरोली.

कार्यासन अधिकारी का.क्र. २, ६, १४ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का-७)

सन २००७-०८ ची जिल्हानिहाय व योजनानिहाय तरतूद "अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम"

शिर्ष :- अवर्षण प्रवण योजनेचे नाव :- अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम. (रुपये हजारात)		मागणी क्रमांक :- टी-५ मुख्य लेखाशिर्ष :- २५०१- विशेष ग्रामविकास कार्यक्रम- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (००) (३०७) मृद व जलसंधारण-राज्य योजनांतर्गत योजना (००) (०१) अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम (२५०१ ०३१५) ३१-सहाय्यक अनुदाने		
जिल्हयाचे नाव	२००७-२००८ साठी केलेली तरतूद	२००७-२००८ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी	सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय.	ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
ठाणे	७५०	---		
नाशिक	१७०००	---		
धुळे	९०००	---		
नंदुरबार	१८०००	---		
अहमदनगर	१४०००	---		
पुणे	७०००	---		
अमरावती	१०१००	२५००		
यवतमाळ	२३०००	---		
चंद्रपूर	७५००	---		
गडचिरोली	७०००	---		
ओरंगाबाद	---	१०		
नांदेड	२०००	---		
अविभाजित	१	---		
एकूण	११५३५१	२५१०		
एकूण एकत्रित		११७८६१		